

Corporate Office: 1101,1102, "G" Wing, 11<sup>th</sup> Floor, Lotus Corporate Park, Off: Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063, Maharashtra, India. Tel. No. (Board): +91 (022) 42977310 / 350

E: orient@orientpressltd.com • W: www.orientpressltd.com CIN: L22219MH1987PLC042083



June 01, 2019

The General Manager Corporate Relations Department BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai 400 001

Scrip Code: 526325

The General Manager
The National Stock Exchange of India
Ltd.
"Exchange Plaza", C-1, Block 'G'
Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai 400 051

Scrip Code: ORIENTLTD

Dear Sir(s),

Sub.: Regulation 47(1)(b) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 (1)(b) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, attached please find the Newspaper release of the Audited Financial Results of the Company for the year ended March 31, 2019, published in the following newspaper on Saturday, June 01, 2019:

1. Financial Express all editions.

2. Mumbai Lakshadweep in Mumbai edition (circulation in Palghar district in the area of the registered office of the Company).

Kindly take the same on record.

Thanking you Yours faithfully

For ORIENT PRESS LIMITED

Shubhangi Lohia

Company Secretary & Compliance Officer

**FINANCIAL EXPRESS** 



(A Govt. of India Undertaking) Department of Information Technology, Andhra Bank, D Block, III Floor, Cyber Gateway, Hitec City, Madhapur, Hyderabad - 500081 Tel.No:040-23122295/23122266 Extn: 257 (Fax 040-23122261) Email:iibit@andhrabank.co.in; cbs-tradefinance@andhrabank.co.in; avkmurthy@andhrabank.co.in; skprajapati@andhrabank.co.in

Request for Proposal are invited for Selection of Middleware solution for Integration of Bank's Core Banking System and Integrated Treasury Management System with SWIFT. RFP Fee: Rs25,000/- payable along with Bid Response (non refundable).

 EMD for Rs25,00,000/- to be submitted along with Technical Bid. For details/last date of receipt of proposals etc contact either the above address or visit Andhra Bank Web Site at www.andhrabank.in. General Manager (IT)



Head Office :: Hyderabad Tel.No:040-24683201/24761182 / 24756029 Email: ccdagm@andhrabank.co.in

Request for Proposal for Card Procuring, Processing and Card Personalization with Facility Management (Offsite) through Reverse Auction process. Cost of Bid: Rs.20,000/- (Rupees Twenty thousand only) payable along with Bid

Response (non-refundable). Earnest Money Deposit: Rs. 2.00,00,000/- (Rupees Two Crores Only) to be

submitted along with the technical Bid.

For details/last date of receipt of proposals etc., contact either the above address or visit Andhra Bank Web Site at www.andhrabank.in.

General Manager (Credit Card Division)



#### महानगर टेलीफोन निगम लिमिटेड (भारत सरकार का उद्यम) खुर्शीद लाल भवन, जनपथ, नई दिल्ली-110050

### निविदा आमंत्रण सूचना

एमटीएनएल, नई दिल्ली की ओर से निम्नलिखित कार्यों हेत निविदाएं आमंत्रित की जाती है— 1. नं. ईई (ई-एस)/एमटीएनएल/बीसीपी/एनआईटी/2019-20/18 टी. ई बिल्डिंग चाणक्यपूरी, नई दिल्ली के प्रथम एवं तृतीय तल पर सीजीएम (डब्ल्यूएस) यूनिट के लिए ईआई एवं फैन उपलब्ध कराने हेतु ऑनलाइन निविदाएं आमंत्रित की जाती हैं (अनुमानित लागत रु.13.18.296 / —)

 नं. ईई (ई) / केबीएन / सीई (ई) / एमटीएनएल / 2019-20 / 05 टीई बिल्डिंग, पूसा रोड, एमटीएनएल, नई दिल्ली में डीओटी एरिया (अर्थात किराये वाले स्थान) पर तत्काल ईआई कार्यों के लिए ऑनलाइन निविदाएं आमंत्रित की जाती हैं। (अनुमानित लागत रु.9,04,089 / -)

3. नं. जीएम (सी) / टेंडर / कॅंटीन / सीजीओ बिल्डिंग / 2019-20 महानगर दूरसंचार सदन (एमडीएस), सीजीओ कॉम्प्लैक्स, लोघी रोड, नई दिल्ली में "कँटीन के संवालन" के लिए मृहरबंद निविदाएं आमंत्रित की जाती है। (अनुमानित लागत रु.15,00,000 / -) नं. ईई (ई) टीवाई / एमटीएनएल / 2019-20 / 04 ईई (ई) टीवाई के अधीन टी.ई.

बिल्डिंग, कडकडड्मा, एमटीएनएल, नई दिल्ली में विभिन्न सब-स्टेशनों पर एचटी ओसीबी / वीसीबी और टांसफार्मर के अनिवार्य कार्य के लिए ऑनलाइन मद दर निविदाएं आमंत्रित की जाती है। (अनुमानित लागत रु.36,60,840 / - ) नं. ईई (ई) / केबीएन / सीई (ई) / एमटीएनएल / 19–20 / 06 टी.ई. बिल्डिंग, दिल्ली

गेट के अंतर्गत सबस्टेशन, एमटीएनएल, नई दिल्ली में लगे एचटी / एलटी स्विचगियर एवं पैनलों के एसआईटीसी के लिए ऑनलाइन मद दर निविदाएं आमंत्रित की जाती हैं। (अनुमानित लागत रु.29,26,399 / —) विस्तृत जानकारी के लिए कृपया हमारी वेबसाइट http://www.eprocure.gov.in एवं

http://www.etender.mtnl.net.in. देखें।

पारदर्शिता ही हमारी पहचान है!

## Dr. Reddy's NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

### Notice is hereby given that the following Share Certificates issued by the Company are reported to have been lost or misplaced and the registered Shareholders/Claimants thereto

have applied to the Company for the issue of duplicate share certificates. S Folio Name of the Certificate No. of Distinctive Nos.

No.	No.	Shareholder	No(s).	Shares	From - To
1	P04021	Pramod D Panchal	219028	20*	26410747 - 26410766
2	P00774	Pramod D Panchal	21422	40**	77485397 - 77485436
3	C00318	Chandrakala M	22713	30**	77787087 - 77787116
4	B00548	Bhagwandas Karwa	22853	30**	77803803 - 77803832
5	A00291	A. Parvathi	3208	1080**	50571561 - 50572640
			23158	1080**	92345148 - 92346227
*0	h a r a a	f Do 10/ food value	**Cba	roo of I	Do E/ food value

\*Shares of Rs.10/- face value \*Shares of Rs.5/- face value

The public is hereby cautioned against dealing in any manner with the above share certificates. Any person(s) who has/have any claim in respect of the said share certificate(s) should lodge claim(s) at the Company's Regd. Office: 8-2-337, Road No.3, Banjara Hills, Hyderabad - 500 034 within 15 days of publication of this notice after which no claim(s) will be entertained and the Company will proceed to issue share certificate(s) of Rs.5/face value in lieu of Rs.10/-face value pursuant to subdivision of shares of the Company or issue duplicate share certificates(s) of Rs.5/- face value.

For Dr. Reddy's Laboratories Ltd. Place: Hyderabad Sandeep Poddar Date : May 31, 2019 Company Secretary

Dr. REDDY'S LABORATORIES LIMITED Regd. Office: 8-2-337, Road No.3, Banjara Hills, Hyderabad - 500 034 CIN: L85195TG1984PLC004507, Tel: 91 40 4900 2900; Fax: 91 40 4900 2999 email: shares@drreddys.com; website:www.drreddys.com



(Govt. of India Undertaking)

Head Office: 10, B. T. M. Sarani, Kolkata - 700 001

# NOTICE

NOTICE is hereby given that the 16th Annual General Meeting of the Shareholders of UCO Bank will be held on 26th June, 2019 at 10.30 A.M. at Bhasha Bhawan Auditorium, National Library, Belvedere Road, Alipore, Kolkata-700 027 to transact the following

To discuss, approve and adopt the Balance Sheet together with statement of Profit & Loss and cash flow of the Bank made upto 31st March 2019, the Report of the Board of Directors on the working and activities of the Bank for the period ended 31.03.2019 and Auditors report on Balance sheet and statement of Profit & Loss and Cash flow.

By order of the Board of Directors Place: Kolkata (A. K. Goel) Date: 28.05.2019 Managing Director & Chief Executive Officer

- Notes: Individual notices have been sent to the shareholders of the Bank whose names have appeared in the Register of Shareholders of the Bank either by email to the email ids registered with the depository or by post/courier/speed post to the address registered with the Bank.
- Copy of the notice is also available on the website of the Bank viz. www.ucobank.co.in together with Proxy Form, Attendance Slip and Entry Pass. The shareholders may obtain the physical copy by writing to the Company Secretary at hosgr.calcutta@ucobank.co.in
- 3. The Register of shareholders and the Transfer Books will remain closed from Thursday, the 20th June, 2019 to Wednesday, the 26th June, 2019 (both days inclusive) for the purpose of 16th Annual General Meeting.

## E-voting:

- 4. The Bank has in terms of Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 provided remote e-voting facility to shareholders for e-voting on the agenda to be transacted in the Annual General Meeting. The details of process of e-voting are available to the shareholders in the Notice dispatched/emailed to them.
- 5. The voting rights of the shareholders/beneficiary owners shall be reckoned on the equity shares held by them as on 19th June, 2019 (Cut-off date). However, no shareholder other than the Central Government shall exercise voting rights in excess of 10% percent of the total voting rights of all the shareholders of
- the Bank. The remote e-voting period commences on 23rd June, 2019

(9:00 a.m.) and ends on 25th June, 2019 (5:00 pm).

- 7. In case of any queries, contact E-voting Team of M/s. Karvy Fintech Pvt. Ltd., at (040) 6716 2222 or at 1800 345 4001 (toll free).
- 8. Once the vote on the resolution is cast by the shareholder. he/she cannot modify or vote at the Annual General Meeting. However, he/she can attend the meeting and participate in the
- 9. To enable shareholders who have not voted through the remote e-voting, the Bank will be conducting voting at the venue of the
- The consolidated results of remote e-voting together with the voting held at the AGM will be announced by the Bank on its website and also informed to the stock exchanges as well M/s. Karvy Fintech Pvt. Ltd.

**Honours Your Trust** 



## Mantri Infrastructure Private Limited

Registered Office: #41, Vittal Mallya Road, Bangalore - 560001 (CIN:U45201KA2007PTC043458)

## AUDITED FINANCIALS FOR THE HALF YEAR AND THE YEAR ENDED 31.3.2019

SI. No.	Particulars	Half year ended March 31, 2019 (audited)	Year ended March 31, 2019 (audited)	Half year ended March 31, 2018 (audited)
1	Total income from operations (net)	(109.96)	5.75	0.63
2	Profit / (Loss) from Ordinary activities before tax	120.03	(87.78)	(8.40)
3	Profit / (Loss) from Ordinary activities after tax	147.34	(6.38)	60.58
4	Profit / (Loss) for the period after tax	147.34	(6.38)	60.58
5	Equity Share Capital	1.00	1.00	1.00
6	Reserves (excluding Revaluation Reserve, as shown in the Balance Sheet of previous year)	4,450.90	4,450.90	4,392.06
		(as on 31 March 18)	(as on 31 March 18)	(as or 31 March 17
7	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs.10/- each) (not annualized):Basic & Diluted	1,473.42	(63.82)	605.85
8	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs.10/- each) (not annualized):Basic & Diluted	1,473.42	(63.82)	605.85

The above financials have been approved by the Board of Directors in the Board meeting held on 30.5.2019.

Note: The above is an extract of the detailed format of Half yearly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI. (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Half yearly and Yearly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com

Mantri Infrastructure Private Limited S. Baaskaran, Director

Place : Bengaluru Date: 30.5.2019

DIN: 02078787

For and on behalf of the board

Rs. in Lakhs

### PRABHAT DAIRY LIMITED Registered office: Gat No. 122, At Ranjankhol, Tal - Rahata,

Dist. Ahmednagar, Pin - 413720, Maharashtra, India, Tel No: 02422-645901/022-41287700 CIN: L15203PN1998PLC013068, Website: www.prabhatdairy.in, E-mail ID: investor@prabhatdairy.in

> EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ENDED 31 MARCH, 2019

		Amount (₹ in Lakhs, except per share data)						
Sr.		Quarter Ended			Year Ended			
No.	Particulars	(Audited)	(Unaudited)	31 Mar 2018 (Audited)	(Audited)	(Audited)		
1	Continuing Operations	100	(3)	1000	- 90-	08 80		
	Total income from Continuing operations	16,147.15	5,041.65	556.38	23,872.51	2,754.94		
	Net Profit /(loss ) before tax for the period from Continuing Operations	-154.02	266.37	18.19	261.07	124.22		
	Tax expenses/ (credit) of Continuing operations	-371.38	88.81	6.44	95.82	43.52		
	Net Profit for the period from discontinued operations (A)	217.36	177.56	11.75	165.25	80.70		
2	Discontinued operations			4 744 00				
	Net Profit/ (Loss) before tax from discontinued operations	-934.76	1,254.60	1,711.86	3,814.58	5,241.99		
	Tax expenses/ (credit) of discontinued operations	2,266.48	-433.79	36.57	1,074.96	-595.69		
	Net Profit for the period from discontinued operations (B)	1,331.72	820.81	1,748.43	4,889.54	4,646.30		
3	Net Profit for the period (C)=(A)+(B)	1,549.08	998.37	1,760.18	5,054.79	4,727.00		
4	Other comprehensive income/(expenses) (net of tax) from discontinued operations (D)	22.26	1.85	-16.61	31.11	8.77		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (C)+(D)	1,571.34	1,000.22	1,743.57	5,085.90	4,735.77		
6	Paid-up Equity Share Capital	9,767.61	9,767.61	9,767.61	9,767.61	9,767.61		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the							
	previous year	12	2)	-	68,234.36	63,317.76		
8	Basic and diluted Earnings per share (of Rs. 10 each) (not annualised)				300	- 03		
	(a) From continuing operations (Rs.)	0.22	0.18	0.01	0.17	0.08		
	(b) From discontinuing operations (Rs.)	1.36	0.84	1.79	5.01	4.76		
	(c ) From continuing and discontinuing operation (Rs.)	1.61	1.02	1.79	5.21	4.85		

#### Notes to the Financial Results: 1) The above audited Consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved

See accompanying notes to the Financial Results

- and taken on record by the Board of Directors in their respective meetings held on May 30, 2019. These audited consolidated financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind-AS") as specified under Section 133 of the Companies Act, 2013 read with the Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and the Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016 and the provisions of the Companies Act, 2013. The Statutory Auditors of the Group have audited the above consolidated financial results of the Group for the quarter and
- year ended March 31, 2019. An unqualified report has been issued by them thereon. Key Standalone financial information:

			Quarter Ended	Year Ended		
Sr. No.	Particulare	31 Mar 2019 (Audited)	31 Dec 2018 (Unaudited)		31 Mar 2019 (Audited)	31 Mar 2018 (Audited)
1	Revenue From Operation from continuing operations	3,682.91	790.52	554.52	7,153.54	2,747.21
2	Net Profit Before Tax from continuing operations	97.27	39.40	18.42	283.39	125.76
3	Net Profit/ (loss) After Tax from continuing operations	(917.16)	648.14	827.61	665.27	1,890.40

The above audited financial results of Prabhat Dairy Limited on a standalone basis for the above mentioned periods are available on the Company's website www.prabhatdairy.in and on the stock exchange website www.nse.com and

 The Group has entered into a Definitive Sale Agreement on January 21, 2019 with Tirumala Milk Products Private Limited ("The Buyer") to sell the entire dairy business of Prabhat Dairy Limited vide a Business Transfer Agreement (BTA) and sale of its subsidiary Sunfresh Agro Industries Private Limited by way of a slump sale on a going concern basis for a total consideration of Rs. 1,70,000 Lakhs (excluding adjustment for net debt outstanding and working capital adjustment as agreed with the buyer). The aforesaid sale was subject to certain conditions precedent viz CCI, Shareholders, Bankers etc. During the quarter, the Group received all the critical approvals and post completing the conditions precedent to the deal, the transaction was closed on April 2, 2019.

The Group has classified all its assets & liabilities of the dairy business as Held for sale w.e.f. January 21, 2019 as per the requirements of Ind AS 105 - Non-current Assets Held for Sale and Discontinued Operations. Similarly, the Group has also re-classified the results from discontinuing operations separately from the results from Continuing operations as per the requirements of IND AS 105.

Post completion of necessary formalities, the purchase consideration has been received by the Group in the designated Escrow Account on April 10, 2019. The net debt and transaction costs have been settled from the stated escrow account. Post the sale of dairy business, the Group intends to focus on the business of animal feeds and nutrition. On February 13, 2019, the Group's Board of directors approved the scheme of Amalgamation and arrangement under

Section 230-233 of the Companies Act, 2013 ("Proposed Scheme") for merger of Cheese Land Agro (India) Private Limited, its wholly owned subsidiary with the Prabhat Dairy Limited subject to approvals like shareholders approval, creditor approval, The Regional Directorate approval etc. as required. Since the approval of The Regional Directorate was not received till the date of approval of financial results by the Board of Directors The MCA vide notification dated September 20, 2018 has issued the Companies (Indian Accounting Standards) Second

Amendment Rules 2018 to amend the Companies (Indian Accounting Standards Rules 2015. As per the said notification, in case of grants related to assets, there is an option to deduct the grant in arriving at the carrying amount of assets. In such case, the grant is recognized in the profit and loss over the life of depreciable asset as a reduced depreciation expense. The Group has elected to reduce the grant while calculating the carrying amount of asset. Accordingly, in the financials for the year ended March 31, 2019, the value of Property, Plant and Equipment has been disclosed net of Government Grant of Rs. 859.52 Lakhs (March 31, 2018 Rs. 848.05 Lakhs) and depreciation expense is shown net of Grant income of Rs. 74.68 lakhs (Rs. 5.55 Lakhs for the quarter ended March 31, 2019, Rs. 11.47 lakhs for the quarter and year ended March 31, 2018). The Group has adopted the change in accounting policy retrospectively in accordance with Ind AS 8 Accounting Policies, Changes in Accounting Estimates and Errors and accordingly previous periods figures have been restated wherever necessary.

There is no impact of such change in the accounting policy on the profit of the current and previous periods. 3) The Government of Maharashtra introduced a grant of Rs. 5 per litre (Rs. 3 per litre for March 2019) to be paid to the farmers through the Group provided the Company fulfils specified conditions relating to purchase price and utilisation of milk with effect from August 1, 2018. The Group has recognised Rs. 1,795.36 lakhs for the quarter ended March 31, 2019, Rs. 3,385.78 lakhs for the guarter ended December 31, 2018 and Rs. 7,268.63 lakhs for the year ended March 31, 2019 on account of such grant as a reduction from cost of material consumed.

 Effective April 1, 2018, the Group has adopted IND AS 115 using the modified retrospective method as suggested in para C7 of transition provision of IND AS 115. Certain expenses in nature of variable consideration in a contract for sale of goods have been reclassified to revenue in the unaudited result for the guarter and year ended March 31, 2019 and therefore revenue for quarter and year ended March 31, 2019 may not be comparable to that extent. The adoption of the standard did not have any material impact on the results of the Group. 8) As per Indian accounting standard 108, Operating Segments, the Group has reported the following Operating Segments

as for Segment reporting a) Processing of milk and manufacturing of dairy products b) Cattle Feed business" Accordingly, the corresponding figures for earlier periods have been restated

CONSOLIDATED SEGMENT WISE REVENUE, RESULTS AND CAPITAL EMPLOYED

#### FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2019 Quarter Ended **Particulars** 31 Mar 2019 31 Dec 2018 31 Mar 2018 31 Mar 2019 31 Mar 2018 (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) 1 Segment Revenue from operations 41,261.70 | 1,03,232.68 | 1,52,635.13 | 1,41,425.08 Processing of milk and manufacturing of 33,665.00 dairy products (Discontinuing operation -Refer note - 3) Cattle feed (Continuing operation) 16,146.77 5.041.65 556.38 23.872.13 2.754.63 49,811.77 46,303.35 | 1,03,789.06 | 1,76,507.26 | 1,44,179.71 Total 46.303.35 | 1.03.789.06 | 1.76.507.26 | 1.44.179.71 Revenue from Operations 49,811.77 2 Segment Results Processing of milk and manufacturing of (934.76) 1,254.60 1,711.86 3,814.58 5,241.99 dairy products (Discontinuing operation -Refer note - 3) i) Cattle feed (Continuing operation) (154.02)266.37 18.19 261.07 124.22 1,730.05 4,075.65 5,366.21 (1,088.78) 1,520.97 Total Segment Assets Processing of milk and manufacturing of 1.42.051.75 1.04.312.59 dairy products (Discontinuing operation -Refer note - 3) ii) Cattle feed (Continuing operation) 1,45,544.12 1,04,312.59 1,45,544.12 1,04,312.59 Total Assets Segment Liability Processing of milk and manufacturing of dairy products (Discontinuing operation -65,882.82 31,227.22 Refer note - 3) ii) Cattle feed (Continuing operation) 1,659.33 67,542.15 31,227.22 67,542.15 Total Liabilities 31,227.22 Previous period's figures have been regrouped / reclassified wherever necessary to correspond with the current period's classification/disclosure

For Prabhat Dairy Limited Mr. Vivek S Nirmal

Joint Managing Director

DIN: 00820923

S.M.I.L.E. MICROFINANCE LIMITED

CIN: U67190TN1995PLC030604 Regd. Office: "The Galaxy" No 30, 48th Street, 9th Avenue, Ashok Nagar, Chennai - 600083 Phone: 044-23718588 Fax: 044-23718589

Email: cosec@smileltd.in; Website: www.smileltd.in Regulation 52(8), read with Regulation 52(4), of the SEBI(LODR) Regulations, 2015

Audited Financial Results for the year ended 31 March 2019

SI. No.	Particulars	(Audited) Current year Ended 31 March 2019 ₹	(Audited) Previous year Ended 31 March 2018
1.	Total Income from Operations	1,16,97,20,619	1,01,61,61,330
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	34,36,84,006	24,53,01,226
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	34,36,84,006	24,53,01,226
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	25,97,22,956	16,83,51,064
5.	Paid up Equity Share Capital	17,33,96,390	17,33,96,390
6.	Reserves (excluding Revaluation Reserve)	1,17,84,91,465	91,87,68,509
7.	Net worth	1,35,18,87,855	1,09,21,64,899
8.	Debt Equity Ratio	2.98	4.01
9.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) - 1.Basic: 2.Diluted:	14.98 14.98	9.71 9.71

The above is an extract of the detailed format of annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full formats of the annual financial results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com).

> For and on behalf of the Board S.M.I.L.E. MICROFINANCE LIMITED

Place: Chennai Date: 30 May 2019

P. Murali Srinivas **CEO & Managing Director** 



Registered Office: L-31, MIDC Tarapur Industrial Area,

CIN- L22219MH1987PLC042083

Boisar- 401 506, Dist. Palghar (Maharashtra) Website: www.orientpressltd.com, Email: share@orientpressltd.com.

**EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR** THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2019

> ( ? in Lacs, except per share data) Year Ended **Quarter Ended**

Sr. No.	Particulars	31.03.2019	31.12.2018	31.03.2018	31.03.2019	31.03.2018
NO.	8	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations(Gross)	5,617.73	5,645.14	5,361.54	22,393.93	2,611.91
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	102.50	32.12	40.50	94.16	572.27
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	102.50	32.12	40.50	94.16	572.27
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	59.68	35.44	24.23	98.85	373.00
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	73.37	19.99	24.34	104.52	380.96
6	Equity Share Capital	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-		7,152.02	7,198.18
8	Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) * (a) Basic (b) Diluted	0.60 0.60	0.35 0.35	0.24 0.24	0.99 0.99	3.73 3.73

The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Year Ended March

- 31, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website, www.orientpressltd.com (2) The above Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and thereafter have been approved by the Board of Directors at their meeting held on May 30, 2019.
- (3) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognized
- accounting practices and policies to the extent applicable. (4) The Board of Directors at their meeting held on May 30, 2019 proposed a dividend of ₹ 0.75 per share for the Year Ended March 31, 2019, subject to the approval of the members at the ensuing Annual
- General Meeting. (5) The Previous period / year figures have been regrouped, rearranged and recasted, wherever necessary to make them comparable.
- On behalf of the Board of Directors

For Orient Press Limited R.V. Maheshwari

Place: Mumbai

Date : May 30, 2019

Chairman & Managing Director DIN: 00250378

# CHITRALI PROPERTIES PRIVATE LIMITED

Registered Office: 93/5A, Erandwane, Pune 411 004. CIN: U70109MH1995PTC094686

EXTRACT OF STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2019

Amount Rs. in Lakhs (except per share data)

	Particulars	Year ended March 31, 2019	Year ended March 31, 2018
1	Total Income From Operations	6,481.06	4,891.99
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(2,229.29)	(1,190.79)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2,229.29)	(1,190.79)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,226.82)	(1,627.74)
5	Total Comprehensive Income for the period Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(0.17)	(0.45)
6	Paid up Equity Share Capital	200.00	200.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	1,935.38	3,162.37
8	Net Worth	2,135.38	3,362.37
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	11,344.17	8,536.74
10	Outstanding Redeemable Preference Shares	630.05	630.05
11	Debt Equity Ratio	16.86	9.68
12	Earning per share (of Rs.10/- each for March 19 & Rs.10/- each for March 18) (for continuing and discontinued operations)		
l	1. Basic	(61.34)	(81.39)
	2. Diluted	(61.34)	(81.39)
13	Capital Redemption Reserve	14	2
14	Debenture Redemption Reserve		
15	Debt Service Coverage Ratio	(0.20)	36.02
16	Interest Service Coverage Ratio	(0.28)	43.57
NO	TE		

a) The above is an extract of the detailed format of half yearly and annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements), Regulations, 2015. The full format of the half yearly and annual financial results is available on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com

b) For the items referred in sub-clauses (a),(b),(d) and (e) of the Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on www.bseindia.com

Place : Pune Date: 30/05/2019

Shashank Pathak Director DIN: 07881789

For & on behalf of the Board of Directors

: May 30, 2019

Place: Shrirampur



सीआयएन:एल२२२१९एमएच१९८७पीएलसी०४२०८३

**नोंदणीकृत कार्यालयः** एल–३१, एमआयडीसी तारापूर औद्योगिक क्षेत्र, बोईसर–४०१५०६, जिल्हा पालघर, महाराष्ट्र.

ई-मेल: share@orientpressltd.com

वेबसाईट: www.orientpressltd.com

३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

		संपलेली तिमाही		संपलेले व	र्ष
तपशील	३१.०३.१९ लेखापरिक्षित	३१.१२.१८ अलेखापरिक्षित	३१.०३.१८ लेखापरिक्षित	३१.०३.१८ लेखापरिक्षित	३१.०३.१ लेखापरिक्षि
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (ढोबळ)	4६90.03	4६४५.9४	43६9.48	२२३९३.९३	२६११.९
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपूर्व)	902.40	<b>३२.</b> 9२	80.40	९४.१६	402.21
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	902.40	<b>३२.</b> 9२	80.40	९४.१६	402.21
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	५९.६८	34.88	28.23	9८.८५	303.0
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित					
नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	03.30	99.99	28.38	908.42	360.9
समभाग भांडवल	9000.00	9000.00	9000.00	9000.00	9000.0
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	७१५२.०२	098८.9
उत्पन्न प्रतिभाग (क्र.१०/ – प्रत्येकी)≄					
मूळ	0,80	0.34	0.28	0.99	3.0
सौमिकृत	0.40	0.34	0.28	0.99	3.0

टिप:

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युजेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१.०.३.२०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताचे वित्तीय निष्कर्षाचे सबिस्तर नमुन्यातील जतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनी जेथे सूचिबध्द आहे त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.orientpressltd.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. वरील लेखागरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० मे, २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

३. वरील निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि लागू मयदिगर्यंत इतर लेखा योजनेअंतर्गत विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएर्स) नुसार तयार केले आहेत. . कंपनीच्या संचालक मंडळाने ३० मे, २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभैत ३१ मार्च, २०१९ रोजी संप्रलेल्या वर्षाकरिता रु.०.७५ प्रती भागाचा लाभांश नियोजित केला जे आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या मान्यतेवर अवलंबून आहे.

१. मागील कालावधी/वर्षाचे आकडे तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

संचालक मंडळाच्या वतीने ओरिएन्ट प्रेस लिमिटेडकरिता सही/

दिनांक: ३०.०५.२०१९ ठिकाण: मुंबई

आर.व्ही. महेश्वरी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:००२५०३७८

**RAP MEDIA LIMITED** 

CIN: L65990MH1994PLC084098 Regd. Office: Arora House, 16,Golf Link, Union Park, Khar (West),Mumbai 400052 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2019

	Quarter Ended Year Ende				
Particulars	31.03.2019 31.12.2018 31.03.2018			31.03.2019	31.03.201
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited
	1	2	3	4	5
INCOME FROM OPERATIONS					
(a) Revenue from operations	137.54	25.00	25.00	212.54	471.3
(b) Other income	0.14	0.31	8.44	1.48	8.4
Total Income from Operations (net)	137.68	25.31	33.44	214.02	479.8
Expenses	137.00	25.51	33.44	214.02	773.0
(a) Consumption of Raw Material					
(b) Purchase of Stock in Trade	_	- 1	_	_	
	-	- 1	-	-	
(c) Change in Inventories of finished goods /work in progess and stock in trade					
	- 22.07	47.50	20.42	70.50	
(d) Employees Benefit Cost	23.67	17.58	28.13	79.53	66.
(e) Depreciation & amortisation expenses	6.21	5.81	4.02	24.61	28.
(f) Finance Cost	0.80	0.85	0.64	3.47	0.
(g) Other Expenses	26.10	36.27	184.48	106.56	306.
Total Expenses	56.78	60.51	217.27	214.17	402.
√ Profit/(Loss) before exceptional and extraordinary					
items and tax (III-IV)	80.90	(35.20)	(183.83)	(0.15)	77.
Exceptional Items	-	-	-	-	
Profit/(Loss) before extraordinary items and tax (V-VI)	80.90	(35.20)	(183.83)	(0.15)	77.
II Extraordinary items	-	-	-	-	
Profit before tax (VII-VIII)	80.90	(35.20)	(183.83)	(0.15)	77.
X Tax expense					
(i) Current tax	-	-	-	-	
ii) Deferred Tax	(1.43)	-	(1.30)	(1.43)	(1.3
Profit (Loss) for the period from continuing operations (IX-X)	82.33	(35.20)	(185.13)	`1.2 <b>8</b>	76.
Profit/(loss) from discontinuing operations	_	-	-	_	
Tax expense of discontinuing operations	_	_	_	_	
III Profit/(loss) from Discontinuing operations					
(after tax) (XII-XIII)	_	_	_	_	
IV Profit (Loss) for the period (XI+XIV)	82.33	(35.20)	(185.13)	1.28	76.
V Other Comprehensive Income	02.00	(00.20)	(100.10)	1.20	/ 0.
A (i) Items that will not be reclassified to profit or loss	_	_	_	_	
(ii) Income tax relating to items that will not be	_	- 1	_	_	
reclassified to profit or loss					
B (i) Items that will not be reclassified to profit or loss	-	- 1	-	-	
	-	- 1	-	-	
(ii) Income tax relating to items that will not be					
reclassified to profit or loss	-	-	-	-	
VI Total Comprehensive Income for the period					
(comprising Profit (Loss) and other Comprehensive		(0.5.5	/*** ***		
Income for the period )	82.33	(35.20)	(185.13)	1.28	76.
VIIEarning Per Share (EPS)					
Basic	1.40	(0.60)	(3.15)	0.02	1.:
Diluted	1.40	(0.60)	(3.15)	0.02	1.:

The above Audited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of Board of Directors held on 30th May 2019 in terms of SEBI circular CIR/CFD/CMD/56/2016 dated 28th May 2016, the Company declares that the statutory auditors have issued Audit Report with an unmodified opinion.

The Company has adopted Indian Accounting Standard Rules 2015 (Ind AS) for the financial year commencing from 1st April, 2018

and above result have been prepared in accordance with Ind AS as prescribed under Section 133 of the Companies Act. 2013 and

read with relevant rule made thereunder and the other accounting practices and policies to the extent applicable Reconciliation of net profit between Previous GAAP & IND AS

Place: Mumbai

Date: 30th May, 2019

 Torriot promit point point to though or this distribution			
Net Profit	Quarter ended 31.12.2019	Year ended 31.03.2019	
Net Profit/(Loss) under previous GAAP	82.33	1.28	
Impact on account of IND AS adjustment	8.57	22.07	
Net Profit/(Loss) as per IND AS	90.90	23.35	

Submission of Ind-AS compliant financial results for the preceding quarter and previous year ended March 31, 2018 is not mandatory as per SEBI Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 05, 2016. However, the management has exercised necessary due

diligence to ensure that the financial results provide as true and fair view of its affairs.

Figures of the previous periods are regrouped , wherever necessary, to correspond with current periods The Company operates in single segment of rent a property , in terms of Ind AS 108  $\,$ STATEMENT OF ASSETS & LIABILITIES AS AT 31ST MARCH 2019

ᆫ	STATEMENT OF ASSETS & LIABILITIES AS AT 31ST MARCH 2019				
	Particulars	31.03.2019 (Audied)	31.03.2018 (Audited)		
Г	ASSETS				
1 1	Non-Current Assets				
ı	(a) Property, Plant & Equipment	929.03	950.70		
ı	(b) Long Term Loans and Advances	16.49	16.49		
ı	(c) Other Non Current Assets	2.75	2.85		
ı	Total- Non-Current Assets	948.27	970.04		
1 2	Current Assets				
ı	(a) Financial Assets				
ı	(i) Current Investments	- 1	330.00		
ı	(ii )Trade Receivables	73.03	-		
ı	(iii )Cash and Bank Balances	362.38	118.11		
ı	(iv) Other Current Assets	7.53	2.80		
ı	(b) Current Tax assets	23.71	15.87		
ı	Total - Current Assets	466.65	466.78		
ı	Total Assets	1,414.92	1.436.82		
ı	EQUITY AND LIABILITES	, ,	,		
<b>l</b> 1	Equity				
ı	a) Share Capital	588.10	588.10		
ı	b) Reserve & Surplus	545.37	544.08		
ı	Total -Equity	1,133.47	1,132.18		
1 2		,	,		
ı	Non Current Laibilities				
ı	(a) Financial Liabilities				
ı	(i) Long term Borowings	30.68	40.00		
ı	(b) Defered Tax Liability	53.97	55.40		
ı	(c') Other Long term Liabilities	122.00	100.00		
ı	(d) Long Term Provisions	15.20	11.85		
ı	Total Non Current Liabilities	221.85	207.25		
ı	Current Liabilities				
ı	(a) Financial Liabilities				
ı	(i) Trade Payables	40.70	78.97		
1	(b) Other Current Liabilities	11.72	12.51		
ı	(c) Short Term Provisions	7.18	5.91		
ı	Total Current Liabilities	59.60	97.39		
1	Total-Equity and Liabilities	1,414.92	1,436.82		

By order of the Board of Directors For Rap Media Limited Rupinder Singh Arora Managing Director DIN:-00043968

र सिंडिकेटबैंक SyndicateBank मेकर टॉवर 'एफ', २रा मजला, कफ परेए मुंबई-४००००५.

सुचना खालील कर्जदारांनी आमच्या बँकेकडून कर्ज सुविधा घेतली होती आणि बँकेची देयके परतफेड करण्यात कसूर केली आहे. बँकेने त्यांना आरबीआय मार्गदर्शनाअंतर्गत विहित प्रक्रियेनुसार ऐच्छिक कसूरदार म्हणून वर्गीकृत केले आहे. आरबीआय मार्गदर्शनाअंतर्गत प्राप्त अधिकारानुसार आम्ही सर्वसामान्य जनतेच्या माहितीकरिता ऐच्छिक कसूरदारांची यादी छायाचित्रासह प्रसिद्ध करीत आहोत.

मे. अंकुर ड्रग्स ॲण्ड फार्मा लिमिटेड पत्ता: २०वा मजला, लोटस बिझनेस पार्क, अंधेरी लिंक रोड. अंधेरी पश्चिम.

मुंबई-४००००५ श्री. पुरनंदु शेखरमल जैन व्यवस्थापकीय संचालक

मे. झूम डेव्हलपर्स प्रा.लि. पत्ता: ७०३-७०५, चेतक सेंटर, १२/२, आरएनटी मार्ग, इंदौर-४५२००१.

श्री. विजय चौधरी (संचालक)

मे. फॉरेवर प्रिसीयस ज्वेलरी ॲण्ड डायमंडस् लिमिटेड पत्ता: फॉरेवर हाऊस, हॉटेल नेस्टच्या वर,

सीजी रोड, नवरंगपूरा, अहमदाबाद-३८०००९

श्री. प्रणव दलाल (संचालक) दिनांक : ३०.०५.२०१९



एसएएम शाखा मुंबई

## राजस्थान गॅसेस लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालयः** बी–१५७, १ला मजला, इमारत क्र.५, अक्षय मित्तल इंड. इस्टेट, अंधेरी कुर्ला रोड, मरोळ नाका, अंधेरी (पुर्व) मुंबई-४०००५९. **संपर्क**ः०२२-२६४६५१७८, **सीआयएन**:एल२४१११९एमएच१९९३पीएलसी२७२२०४ ई-मेलःinfo@rajasthangasesltd.com वेबसाईटःwww.rajasthangasesltd.com

३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ. क्र.	तपशील	३ महिने ३१.०३.२०१९ लेखापरिक्षित	मागील ३ महिने ३१.१२.२०१८ अलेखापरिक्षित	संबंधित ३ महिने ३१.०३.२०१८ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०१९ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०१८ लेखापरिक्षित
٩	कार्यचलनातून उत्पन्न					
	अ) कार्यचलनातून उत्पन्न	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	(उत्पादन शुल्काच्या एकूण)					
	ब) इतर कार्यचलित उत्पन्न	۷.04	0.00	0.00	6.104	0.00
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न(निव्वळ)	٧٤.5	0,00	0,00	0.6.04	0,00
2	खर्च:					
	अ) व्यापारी वस्तूंची खरेदी	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	ब) वस्तूंच्या यादीतील बदल	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	क) कर्मेचारी लाभार्थ खर्च	9.98	9.00	0.36	₹.0	0.30
	ड) इतर खर्च	2.83	3.59	4.09	92.99	9.99
	एकूण खर्च	3.62	30.8	4.39	98.90	9.82
З.	वित्तीय खर्चपूर्व कार्यचलनातून नफा	4.93	(8.08)	(4.39)	(७.४२)	(9.8८)
8.	वित्तीय खर्च	0.00	0.00	0.00	0.00	0.00
4.	करपूर्व साधारण प्रक्रियेतून नफा	4.93	(४.७६)	(4.39)	(७.४२)	(9.8८)
ξ.	कर खर्च	0.00	0.00	0.00	0.00	0.00
0.	वर्षाकरिता नफा	4.93	(8.08)	(4.39)	(७.४२)	(9.8८)
۲.	सहकारी मधील नफा/(तोटा) चा हिस्सा	0.00	0.00	0.00	0.00	0.00
٩.	अल्पाकृती व्याज	0.00	0.00	0.00	0.00	0.00
90.	कर, अल्पाकृती व्याज व सहकारी मधील नफा/		, ,	, ,	6. 1	, ,
	(तोटा) चा हिस्सानंतर निव्वळ नफा / (तोटा)	(4.39)	(0,30)	(9.29)	(9.8८)	(0.80)
99.	भरणा केलेले समभाग भाडवल (दर्शनी मुल्य)	430.36	430.36	430.36	430.36	430.36
92.	मागील लेखावर्षाच्या ताळेबंदपत्रकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव				()	/
١	वगळता राखीव	0.00	0.00	0.00	(३५१.९८)	(388.86)
93.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/-प्रती) (वार्षिकीकरण नाही)	0.00	(0.00)	(0.00)	(0.011)	(004)
	अ. मूळ	0.90	(90.0)	(0.90)	(0.98)	(0.96)
	ब. सौमिकृत	0.90	(90.0)	(0.90)	(0.98)	(0.9८)
(भाग	15)					
माल	मत्ता व दायित्याचा अहवाल					(ক. লান্ত)

माल	मत्ता व दायित्याचा अहवाल		(ক. লান্ত)	l
तप	शेल	संपलेले वर्ष ३१.०३.२०१९ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०१८ लेखापरिक्षित	
अ.	समभाग व दायित्व			1
٩.	भागधारकांचा निधी			l
	भागभांडवल	430.36	430.36	l
	राखीव व अधिक्य	(349.90)	(388.86)	l
		9८५.४9	982.80	l
₹.	वास्तविक दायित्व			l
	इतर वास्तविक दायित्व	2.58	9.48	l
		2,58	9.48	l
		966.04	988.88	ı
Ι.	मालमत्ता	,,	.,,	ı
	ना-वास्तविक मालमत्ता			ı
	ना-वास्तविक गुंतवणूक	943.04	944.00	ı
	ना-वास्तविक मालमत्ता	£.20	£.20	١
	II MANAMA AKAMI	980.02	969.20	١
	वास्तविक मालमत्ता	190.07	197.40	1
	बास्तावक नालनता कस्तुंची यादी	20.20	20.20	١
	95gul 41Gl	28.38	28.38	١
	रोख व बँक शिल्लक	3.59	22.2	١
		₹८.0३	33.22	ı

संपलेली तिमाही 39.03.2099 गुतवणुकदशच्या तक्राश तिमाहीच्या प्रारंभी शिल्लक तिमाहीदरम्यन प्राप्त तिमाहीदरम्यान निवारण

दिनांक: ३०.०५.२०१८

. सेबी (किस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्वलोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये वरील निष्कर्ष लेखासमितीद्वार पुनर्विलोकीत करण्यात आले व ३० मे, २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. लेखाप्रमाण १७ मध्ये विहित नुसार विभागीय निष्कर्ष लागू नाही. तिमाहीच्या प्रारंभी गुंतवणूकदारांच्या तक्रारी शिल्ठक नव्हत्या आणि तिमाही दरम्यान एकही तक्रार प्राप्त झाली नाही.

तुलनात्मक आकडे आवश्यक आहे तेथे पुनर्गठित/ पुनर्नमूद केले मंडळाच्या आदेशान्व

निरिवलेश खंडेल संचालक/सक्षम अधिकारी डीआयएन: ०६९४५६८४

## अमित सिक्युरिटीज लिमिटेड

सीआयएनः एल६५९९०एमएच१९९२पीएलसी०६७२६६ नोंदणीकृत कार्यालयः १ला मजला, स्वदेशी मार्केट, ३१६, काळबादेवी रोड, मुंबई (महाराष्ट्र)–४००००२. फोन नंबरः०७३१–३०९१७०० ई-मेल: amitltd@yahoo.com वेबसाईट: www.amitsecurities.com

३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता एकमेव/एकत्रित लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	, , .			(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)				
		एकमेव	एकत्रित					
	संपलेली तिमाही	संपलेले चालु वर्ष	संपलेली संबंधित तिमाही	संपलेले चालु वर्ष	संपलेले मागील वर्ष			
तपशील	39.03.99	३१.०३.१९	39.03.9८	३१.०३.१९	39.03.9८			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	७८.५३	३९.८१	७८.५३	८१.५६			
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(१.९०)	(७.४०)	(१.३१)	(७.४०)	१.६२			
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१.९०)	(७.४०)	(१.३१)	(७.४०)	१.६२			
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१.९०)	(७.४०)	(२.३0)	(७.४०)	१.१0			
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१.२८	0.६६	(२.६१)	१६.८२	६९.०५			
समभाग भांडवल	৬१0.00	৬१0.00	৬१0.00	৬१0.00	<i>৬</i> १0.00			
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	३६३.३८	३६३.३८	३६२.५३	४६२.५१	४४५.६९			
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचालनाकरिता)								
अ) मूळ	0.08	0.0१	-0.3€	0.23	९.७१			
ब) सौमिकृत	0.0१	0.0१	-0.3€	0.23	९.७१			

**टिप:** १) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेलं ३१ मार्च, २०१९ रोजी संप्रलेल्या वर्षाकरिता त्रैमासिक/वार्षिक एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.amitsecurities.com

. बसाईटवर उपलब्ध आहे. . वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० मे, २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य

३. वरील निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये अन्य इतर नियमांसह आणि भारतात सर्वसाधारणपणे लागू लेखाप्रमाणाअंतर्गत विहित

. फंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ नुसार तयार केले आहेत. अमित सिक्युरिटीज लिमिटेडकरीता

ठिकाण: इंदौर आदिती मित्तल - सभेच्या अध्यक्षा/संचालिका दि.: ३०.०५.२०१९ डीआयएन:०६५३६३६३



# अगरवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंद.कार्या.: ईस्टर्न कोर्ट, युनिट क्र.२०१-२०२, प्लॉट क्र.१२, व्ही.एन.पुरव मार्ग, एस.टी.रोड, चेंबूर, मुंबई-४०००७१. दूर::९१-२२-२५२९११४९/५० फॅक्स: ९१-२२-२५२९११४७ वेबसाईट:www.aicltd.in ई-मेल:contact@aicltd.in

३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

		एकमेव				एकत्रित		
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	
अ.	तपशील	३१.०३.२०१९	३१.०३.२०१८	३१.०३.२०१९	३१.०३.२०१८	३१.०३.२०१९	३१.०३.२०१८	
क्र.		लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9८७9३.0३	9८७५७.५९	५२८६८.६३	४११५७.३६	43980.80	89899.94	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपुर्व)	८०२.७५	२४५.२९	9993.99	१४५५.६२	२०२५.५६	98६५.३9	
З.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	८०२.७५	२४५.२९	9993.99	१४५५.६२	२०२५.५६	98६५.३9	
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	8८२.90	990.08	9३२9.३६	9020.22	9388.43	9020.89	
4.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/							
	(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	४८५.६९	१८९.७६	9३२४.९५	9099.98	9३४८.9२	9020.80	
ξ.	समभाग भांडवल	90२५.८७	90२५.८७	90२५.८७	90२५.८७	90२५.८७	90२५.८७	
0.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	-	
۲.	उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/ – प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकरिता)							
	अ) मूळ	8.00	9.८७	97.८८	90.02	93.99	90.90	
	ब) सौमिकृत	8.00	9.८७	97.८८	90.02	93.99	90.90	

१. सेबी (जिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ऑप्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्मीच सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनी जेथे सूचिबध्द आहे त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.aicltd.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

२. ३९ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकत्रित व एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० मे, २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या 3. ३९ मार्च, २०९९ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे ३९ मार्च, २०९९ रोजी संपलेल्या संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०१८ या वित्तीय वर्षाच्या अखेरी तारखेपर्यंत प्रकाशित

आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत जे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे. ४. संचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०१८–१९ करिता रू.१०/ – प्रत्येकी पुर्णपणे भरणा केलेल्या दर्शनी मुल्याच्या रू.१.८० प्रती समभागाचा लाभांश शिफारस केला आहे जे कंपनीच्या भागधारकांच्या मान्यतेवर अवलंडून

आहे. ५. विदेशी विनीमय व्यवस्थापन कायदा (फेमा) १९९९, सुधारितप्रमाणे लागू तरतुदीनुसार यासंदर्भात वेळवेळी भारतीय रिझर्ट् बॅकेद्वारा वितरीत परदेशस्थ थेट गुंतवणूक (ओडीआय) संदर्भात मार्गदर्शन/अधिसूचनेनुसा

वस्तू व उत्पादन आयात, व्यापार व पुनीनर्यातसंबंधी विविध जहाज/वेसेल/ओसीयनसंबंधी प्रक्रिया हाती घेण्यासाठी जमिनीचे कायद्यानुसार आरएएस अल खेमाह, इएइमधील परदेशस्थ संपूर्णतः मालकीची उपकंपनी (डब्ल्युओएस) कंपनीने स्थपित केली आहे. सदर डब्ल्युओएसने त्यांचे १ले वेसेल-बीट्रमन प्रिन्सेसचा ताबा प्राप्त केला आहे. ज्यावर नुकतेच व्यावसायिक कार्यचलन सुरू करण्यात आले. . सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) (सुधारित) अधिनियम, २०१६ द्वारे सुधारितनुसार कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वये सुचित भारतीय लेखाप्रमाण (इंड-एएस) नुसार

. सदर वित्तीय निष्कर्ष हे सेबी परिपत्रक-सीआयआर/सीएफडी/एफएसी/६२/२०१६ दि. ५ जुलै, २०१६ आणि इंड-एएस सक्षम कंपन्यांना लागुप्रमाणे कंपनी कायदा २०१३ चे अनुसुची ३(विभाग २) आणि इंड-एएस १०१ नुसार विहित नमुनानुसार नमुद केले आहे.

अगरवाल इंडस्ट्रियल कॉपॉरेशन लिमिटेडकरित

सही/ ललित अगरवाल (पुर्ण वेळ संचालक) डीआयएन क्र.:०१३३५१०७

(रु.लाखात)

#### **GANESH BENZOPLAST LIMITED** Regd. Office: Dina Building, 1st Floor, 53, Maharshi Karve Road, Marine Lines (East), Mumbai 400 002.

दिनांक: ३०.०५.२०१९

ठिकाण: मुंबई

CIN: L24200MH1986PLC039836 Tel. No.: +91 (22) 6140 6000 Fax No.: +91 (22) 6140 6001 e-mail: investors@gblinfra.com web-site: www.gblinfra.com EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2019

₹ in Millions (Except EPS) STANDALONE CONSOLIDATED **Quarter Ended** Quarter Ended Quarter Ended Year Ended Year Ended Quarter Ended Year Ended Year Ended Corresponding Corresponding Sr. **Particulars** December three months March March March December three months March March March No. 31, 2019 31, 2018 31, 2019 31, 2018 ended in the 31, 2018 31, 2019 ended in the 31, 2018 nrevious yea previous year March 31. 2018 March 31, 2018 AUDITED UNAUDITED AUDITED AUDITED AUDITED UNAUDITED AUDITED AUDITED AUDITED AUDITED 1 Total Income From Operations 658.36 477.83 477.88 2,116.41 1,691.58 658.36 477.83 477.88 2,116.41 1,691.58 2 Net Profit for the period (before tax 88.06 69.18 344.65 297.67 88.22 69.18 297.67 and Exceptional items) 3 Net Profit for the period (before ta 581.67 806.88 57.7 87.21 581.67 806.88 57.9 87.21 312.86 and after Exceptional items) 4 Net Profit for the period (after tax 57.91 87.21 581.67 312.86 806.88 57.71 87.21 581.67 312.67 806.88 and after Exceptional items) 5 Total Comprehensive Income for 56.84 87.03 583.61 311.38 807.29 56.64 87.03 583.61 311.18 807.29 the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Incom after tax)] 6 Equity Share Capital 51.78 51.78 51.78 51.78 51.78 51.78 51.78 51.78 (Face value of Re. 1/- each) 7 Reserve excluding Revaluation 1,062.92 749.79 1,062.92 749.79 reserves as shown in the audited balance sheet 8 Earning Per Share (of Re 1/- each (not annualised) (after Exceptional items) a) Basic 1.68 6.04 15.58 1.68 11.23 6.04 15 58 b) Diluted 1.12 1.68 11.23 6.04 15.58 1.68 11.23 6.04 15.58

Note:

1 The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and year ended on March 31, 2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the Company's website www.gblinfra.com and Stock Exchange website www.bseindia.com.

By Order of the Board

Place: Mumbai Date : MAY 30, 2019

(Rishi Pilani) Chairman & Managing Director (DIN 00901627)